

Ref: STEX/SECT/2024

December 06, 2024

BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400 001

BSE Scrip Code: 500480

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G Block, Bandra – Kurla Complex,

Bandra (East), Mumbai 400 051

NSE Symbol: **CUMMINSIND**

<u>Sub: Notice published by way of an advertisement in respect of Notice of Postal</u> Ballot and E-voting Information

Ref: Regulation 47 read with Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Further to our letter dated December 05, 2024, we wish to inform you that pursuant to Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 read with General Circular 09/2024 dated September 19, 2024 issued by Ministry of Corporate Affairs (hereinafter collectively referred to as "the Circulars"), the Company has issued a public notice by way of advertisement in the English Newspaper Business Standard (All Editions) and Marathi Newspaper Loksatta (Pune Edition) (including their electronic editions), today i.e. December 06, 2024, in respect of Notice of Postal Ballot and E-voting Information.

Pursuant to Regulation 47 of SEBI Listing Regulations, please find enclosed herewith copy of the newspaper cutting of the aforesaid newspapers

The same is also being uploaded on the website of Company at www.cumminsindia.com.

CIN: L29112PN1962PLC012276

Thanking you,

Yours faithfully, For Cummins India Limited

Vinaya A. Joshi Company Secretary & Compliance Officer Membership No.: A25096

Encl.: As above.

(This letter is digitally signed)

Cummins India Limited
Registered Office
Cummins India Office Campus
Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi
Pune 411 045 Maharashtra, India
Phone +91 20 67067000 Fax +91 20 67067015
cumminsindia.com
cil.investors@cummins.com



RESTART, RESTART, RESTART

India, UK to once again resume FTA talks next month amid unresolved issues and shifting political priorities

SHREYA NANDI New Delhi, 5 December

here British prime ministers, over a dozen rounds of negotiations, two missed Diwali deadlines, and general elections later, India and the United Kingdom hope to resume their talks for a much awaited free trade agreement (FTA) under the Keir Starmer-led Labour Party government next month. India-UKFTA talks were launched 34 months ago, under the Conservative government headed by former British prime minister Boris Johnson, with a target to seal the deal in nine months. However, political instability in the UK, unresolved differences over various issues, and general elections in both nations during April-July further delayed the deal.

The UK is India's 14th largest trade partner, with total trade at \$11.5 billion during the first six months of the current financial year (April-September). The UK was also India's fourth largest export destination during the same period. Exports from India stood at \$3.2 billion, up 12 percent year-on-year. Imports from the UK stood at \$4.2 billion, up 30 per cent year-on-year.

year-on-year. Though thomy issues are largely expected to remain even under the new government in the UK, the Labour Party is seen as being more 'sensitive' to a scenario of possible job losses and labour concerns back home, as compared to the Conservative Party, which was seen as 'pro-business'. As a result, reaching agreements on modern trade issues such as labour, environment, and a social security pact may become even more challenging.

Labour, environment

Labouit, environment

Forinstance, in the FTA talks, the Labour Party-led government in Britain will most likely expect stronger commitments on labour and environment. During negotiations so far, India has been pushing hard to conclude such chapters on a 'best endeavour' basis or without any binding commitments.

Experts pointed out that it will be difficult to finalise the deal if India with harders trade.

14th-largest trade partner, with total trade at \$11.5 the current financial year (April-September). The UK was also ndia's fourth largest export destination during the same period was unwilling to change its stance on

lar's unificult of minans under the characteristic of the characte

Similarly, the new UK government led by Starmer is in favour of rolling out the Carbon Border Tax, which India has lavour of rolling out the Carbon Border Tax, which India has been vehemently opposing while bargaining for relief measures as part of the FTA. "The UK had announced the rollout of the Carbon Border Tax under (former prime minis Rishi) Sunak. It may be equally or more difficult for India to seek relief under such a measure from the current government," a person aware of the FTA talks told Business Standard.

Crucial for both countries

The proposed trade deal between India and the UK, if it materialises, will be strategically and economically critical for both nations. For Britain, a trade deal with India is crucial as it attempts to recalibrate a post-Brexit trade relationship with the world. India is also the UK's second-largest source of foreign direct investment.

For India, this could be a major FTA with its fourth largest export market, a key developed nation, and world as a passet export market, a key developed nation, and world as a few developed nation, and world as a few developed nation, and world as a few developed nation and world nation and the second nation and

export market, a key developed nat

export market, a key developed nation, and provide a chance to broaden its scope to include modern trade issues. Jayant Dasgupta, India's former ambassador to the World Trade Organisation, says although there are several areas where India and the UK need to resolve differences, sealing the trade deal will be possible if both countries are ready to make

compromises. "Since Britain's economic growth has been sluggish, the ability to yield ground — give concessions — will be determined by the country's domestic priorities,"

Indian exporters of labour intensive products such as Indian exporters of labour intensive products sucn as textiles, apparel, footwer, and agricultural goods expect a boost from the proposed FTA from greater market access. Experts, however, point out that India is unlikely to see major gains in terms of tariff cuts, as Britain is already a low-tariff country. As a result, India should negotiate hard to maximise its benefits through services and investment.

According to the Delhi-based thinktank Global Trade

Research Initiative (GTRI), the India-UK FTA is expected to

34 MONTHS AND COUNTING

January:
India-UK talks begin

■ April:

Conservative Party member and UK PM Boris Johnson and PM Narendra Modi decide to conclude FTA negotiations by Diwali (October) 2022

.July:

Boris Johnson resigns

■ September:

Liz Truss replaces Boris Johnson, but resigns 45 days later

■ October: Rishi Sunak takes over as Britain's PM; former UK Trade Secretary Kemi Badenoch announces FTA negotiations are progressing well, but that the two countries are not working on the Diwali deadline

■ December:

India,UK resume FTA negotiations after a hiatus of more than four months

2023

October:

India, UK try to finalise the deal by Diwali (November) 2023; talks fail as thorny issues remain unresolved

2024

■ January-March:
Top officials from both

countries have multiple meetings in New Delhi and London to seal the deal before India's general

■ March: Sunak and Modi speak on bilateral ties and FTA

■ April-June: FTA talks paused due to General Elections in India

■ May: UK announces

■ July: Labour Party sweeps to power; Keir Starmer takes over as British PM

November: Starmer, Modi meet on the side lines of the G-20 summit in Brazil: relaunch of talks in

THORNY ISSUES

■ Some of the disputed issues include India's demand in the services sector with movement of skilled professionals, a social security agreement, relief measures under UK's proposed carbon border tax

■ UK's demands for reduced tariffs on whisky

and automobiles, opening up India's sectors like legal, architecture, and financial services

Both have struggled to Both have struggled to iron out differences in the bilateral investment treaty over resolution of disputes and finalising rules of origin

NEW UK GOVT

- The new Labour Party government in the UK is seen as more 'sensitive' to a scenario of possible loss of jobs and labour concerns; the rival Conservative Party is seen to be
- Modern trade issues, such as labour, environment, and social security remain tricky



Britain's Prime Minister Keir Starmer with Prime Minister Narendra Modi on the sidelines of the G20 summit in

The UK has been seeking more opportunities in telecommunications, legal, and financial services in the Indian markets as part of the deal, while India's focus has been on a liberalised migration policy for Its skilled workers. Other contentious issues include the chapters on rules of For Britain, a trade deal origin and intellectual

For Britain, a trade deal with India is crucial as it attempts to recalibrate a post-Brexit trade relationship with the world. For India, this coul be a major FTA with its fourth-largest export market, a key developed nation, and provide a chance to broaden its scope to include modern scope to include modern

property rights and rules of origin--regulations that determine the country of origin of a product.

origin of a product.

Another key area of
disagreement has been the
proposed bilateral
investment treaty (BIT),
mainly over resolution of
disputes, and exhaustion of the "local remedies" clause under India's model BIT,

unuer india's model BIT, adopted eight was nago. The UK believes that mandating this provision will make the process of dispute resolution longer. Navigating these intricate negotiations will shape the broader trajectory of India-UK trade relations.

KANSAI PAINT

NEROLAC KANSAI NEROLAC PAINTS LIMITED

sgistered Office: 28th Floor, A-wing, Marathon Futur Joshi Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, Mahan +91-22 40602500 / 40602501, Website: www.nerola Investor Relations e-mail ID: investor@nerolac.con CIN: L24202MH1920PLC

Despite over a dozen rounds and substantial progress in the FTA talks, the proposed social security agreement (SSA) — or of India's key demands — remains a contentious point under

"A social security pact will continue to be a tough call even

"A social security pact will continue to be a tought camever for the new UK government since it is a politically sensitive matter," the person cited above said. SSAs are bilateral agreements signed between countries to protect the interests of skilled cross-border workers by ensuring that social security contributions are not made in both countries or paid doubly.

IN M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai. 400 013, Maharashtra Tel.: +91-22 40602500 / 40602501 (Website: www.nerolac.com Investor Relations e-mail ID: investor@nerolac.com ID: Activation of the Companies Act. 2013. (CAC1) (including and investor of the Companies Act. 2013. (CAC1) (including and investor of the Companies Act. 2013. (CAC1) (including and ID: Activation of Companies Act. 2013. (CAC1) (including and ID: Activation of Cac) (Managament and Administration) Rules, 2014. ("Rules"), Securities and Exchange Board of India (Issing, Obligations and Disclosure Requirements). Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"). Secretarial Standard on General Meetings issued by The Institute of Company Secretarial Standard on General Meetings issued by The Institute of Company Secretarial Standard on General Meetings issued by The Institute of Company Secretarial Standard on General Meetings issued by The Institute of Company Secretarial Standard on General Meetings issued by The Institute of Company Secretarial Standard on General Meetings issued by The Institute of Company Secretarial Standard on General Meetings issued by The Institute of Company Secretarial Standard on General Meetings is such as the Cache Standard on Company Secretarial Standard on General Meetings is such as the Cache Standard on Company Secretarial Standard on General Meetings is such as the Secretarial Standard on General Meetings is such as the Secretarial Standard on General Meetings is such as the Secretarial Standard on General Meetings is such as the Secretarial Standard on General Meetings is such as the Secretarial Standard on General Meetings is such as the Secretarial Standard on General Standard Meetings is such as the Secretarial Standard Sta

5:00 p.m. (IST). Members desiring to exercise their vote through the remote e-voting process are requested to carefully read the instructions indicated in the Notice and record their assent (FOR) or dissent (KaGNINST) by following the procedure as stated in the Notice forming part of the Notice for casting of votes by remote e-voting not later than Wednesday, 8th January, 2025 by 5:00 p.m. (IST). The remote e-voting facility shall be disabled by NSDL immediately thereafter.

immediately thereafter. The Shareholders who are holding shares in dematerialized form and h not yet registered their e-mail IDs with their Depository Participant(s) requested to register their e-mail ID at the earliest, to enable the Comp to use the same for serving documents to them electronically, herea The Shareholders holding shares in physical form may refer to pro-detailed on https://lipiuwbei.inkintime.co.in/KYC-downloads.html proceed accordingly. The support of the Shareholders for the Gr

initiative is solicited.
In case of any queries, you may refer the Frequently Asked Question (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or color of www.evoting.nsdl.com or solor of sequest to Ms. Pallavi Mhatre Senior Manager NSDL atwww.evoting.nsdl.com or onload Registrar and Transfer Agent of the Compagner erequested to onload Registrar and Transfer Agent of the Compagner.

are requested to clonial registral arin' I rainstein geni o tine Company viz. Link Intime India Private Limited at the following address. C-101. 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastir Marg, Vikhroli (West). Mumbai — 400 083, Tel. No. -91 810 911 8484, E-mail: csg-unil@linkintime.co.in. Tes AnsSai NEROLA PAINTS LIMITED For ANSSAI NEROLA PAINTS LIMITED.

Cummins India Limited

Regd. Office: Cummins India Office Campus Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411 045, Maharashtra, India (CIN: L29112PN1962PLC012276) Tel.: (020) 67067000 Fax: (020) 67067015

Notice of Postal Ballot and E-voting Information

Notice is hereby given that in compliance with Section 110 and Section 100 of the Companies Act, 2013 and rules made thereunder, General Circular 09/2024 dated September 19, 2024 issued by Ministry of Corporate Affairs (McC) rade with other relevant circulars issued in this regard and SEBIHOCFDCPP-0D-207CIRC/2024/133 dated lockboer 03, 2024 issued by Sectivities and Exchange Board of India (hereinafter collectively referred to as "the Circulars"), Cummins India Limited (Company) is seeking consent of the Members of the Company through Postal Ballot, through remote e-voting facility only.

through Postal Ballot, through remote e-voting facility only.

In compliance with the circulars, the Company has completed the dispatch of the Notice of Postal Ballot comprising of the resolution(s) along with the explanatory statement thereton on Thursday, December 50, 2024, only through electronic mode on the registered email addresses of the Members of the Company, as on Friday, November 2, 2024 (Fuched date). The said Notice of Postal Ballot is also available on the Company's website at www.cumminstandic.com and on the website of the Stock Schrages, see, 1855 Limited and Netional Stock Exchange of India Limited at waxi-basendia.com and one website of the Stock Schrages, see, 1855 Limited and Netional Stock Exchange of India Limited at waxi-basendia.com and waxi-basendia.com and one waxi-basendia.com and one waxi-basendia.com and vaxi-basendia.com and vaxi-basendia

INUIS.ZINUISAVUM.INIIAUUM.ZOON.
A person, whose amme is recorded in the Register of Members of the Company and/or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories and on the cut-off date shall only be entitled to cast their void through remote e-voting. A person who is not a member as on the cut-off date should treat the Notice for information purpose only.

Notice for information purpose using. Please note that, in accordance with the Circulars, printled copy of the Notice Postal Ballot along with Postal Ballot Form and pre-paid business renerledpe will not be sent to the Members. Members are required communicate their assent or dissent only through remote e-voting facility.

Instructions for e-voting:

The remote e-voling facility to enable the members to cast their vote in electronic mode is provided by the Company through Link Intiline India Phivate Limited (Insta Vote), Registrar and Transfer Agent (RTA) of the Company Members may cast their votes during the remote e-voting period mentioned herein below: Commencement of e-voting : 9:00 a.m. (IST) on Monday, December 09, 2024

5:00 p.m. (IST) on Tuesday, January 07, 2025

Manner of registering e-mail address and other KYC details

Members whose email addresses and other KYC details are not registe follow the process mentioned below:

Members whose email addresses and other KYC dealia are not registered must follow the process mentioned below.

• Physical Holding: Send relevant documents to the RTA along-with duly filled Form ISR 17 (lease see detailed instructions in Note No. C (7) of Postal Ballot Notice regarding updation of KYC dealia).

• Demat Holding: By contacting respective Depository Participant (7PP) and registering e-mail address, mobile number and other KYC details in demat account, as per the process advised by the DP.

Mr. Pramodkumar Ladda (Membership No. FCS 7328 and CP No. 8006), Partner of Ms Ladda Bhustada & Associaties, Company Secretaires, is appointed as the Scrutifuser to conduct the Postal Ballot through emoties e-voting process in fair and transparent manner. Result of the e-voting will be destined by placing as the Scrutifuser to conduct the vestile of the Solot Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchanges i.e., BSE Limited and National Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchanges i.e., BSE Limited and National Stock Exchanges of India Limited and wave Insentialia come respectively, by Thursday, January 9, 2025 by 500 PM IST. In case the Members have any queries or issues regarding the e-voting facility they may refer to the frequently asked questions and e-voting manual available in Help section at thiggs: instruction kindian count under *Help* tab. Any grievances connected with vernous e-voting, the same may be addressed to Mx. Any grievances to Mx. Any grievances to Mx. Any grievances to Mx. Any and a support of the Company beaching e-mail to addressed to Mx. Any grievances to Mx. Any grievance

Individual Shareholders holding securities in demat mode, for any technical issues related to login through Depository may contact (i) NSDL by sending a request at exclingginstal.cu.in or clal at loff feen. c): 22 - 4886 7000 and 022 2499 7000. (ii) CDSL by sending a request at helipdisk.evolting@cdslindia.com or corticat at 1800 225 533.

For Cummins India Lim Vinaya A. Joshi Company Secretary Compliance Officer

प्रत्यक्ष विक्री / लिलाव तपशील

DEBTS RECOVERY TRIBUNAL, PUNE

Unit Nos. 307 - 310, 3rd Floor, Kakade Bizz Icon Building, Shivajinagar, Pune -411005. Case No.: OA/1522/2020

Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A) of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993

Exh. No: 10202 CENTRAL BANK OF INDIA

RAJENDRA

(1) MR. PRADEEP S. AGARWAL

. Plot No 232 Indraprasth Society Solapur Road Hadapsar Pune Maharashtra-411028 (2) MRS. MANISHA P. AGARWAL

. Plot No 232 Indraprasth Society Solapur Road Hadapsar Pune, Maharashtra-411028

SUMMONS

WHEREAS, OA/1522/2020 was listed before Hon'ble Presiding Officer/Registrar on 27/11/2024.

WHEREAS this Hon'ble Tribunel is pleased to issue summons' notice on the said Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 48168133.00/- (application along with copies of documents etc. annexed).

In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are directed as under:(1) to show cause within thirty days of the service of summons as to why relief prayed for should not be granted (ii) to disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the applicant under serial number 3A of

the original application: (iii) you are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial

number 3A of the original application, pending hearing and disposal of the application for attachment of properties, (iv) you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/ or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the prior approval of the Tribunal;

(v) you shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding security interest over such assets.

You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar on 03/02/2025 at 10:30A.M. failing which the application shall be heard and decided in

vour absence.

Given under my hand and the seal of this Tribunal on this date:29/11/2024

Note: Strike our whichever is not applicable.

Signature of the Officer Authorised to issue summons REGISTRAR
DEBTS RECOVERY TRIBUNAL PUNE

जाहिर सूचना

याद्वारे जनतेला सूचना देण्यात येत आहे की, आम्ही याखाली लिहलेल्या अनुसूचीमध्ये वर्णन केलेल्या भाडेतत्वावरील मालमत्ते **("मालमत्ता")** संदर्भात कंपनी कायदा १९५६ अंतर्गत समाविष असलेली आणि कंपनी कायदा, २०१३ अन्वये अस्तित्वात असल्याची मानली जाणारी, सीआयए-यु४५२०३पीएन२००७पीटीसी१२९९८२ धारक आणि २ रायगड, एफ. बी२, नवक्रांती सहकारी गृहनिर्मा संस्था. सर्व्हे क्रमांक ३१९७, बीएमसीसी समोर, डेक्कन जिमखाना, शिवाजी नगर, पणे ४११००५, महारा येथे नोंदणीकृत कार्यालय असलेली एक कंपनी अरिमता इंटरन्शनल अँड इन्फ्रास्टक्चर प्रायव्हेत लिमिटेड ("कंपनी") यांच्या हक्काची शिर्षकाची आणि हितसंबंधाची चौकशी करीत आहोत

सलेल्यांचा मालमत्ता किंवा तीच्या कोणत्याही भागामधील कंपनींचे अधिकार/शिर्षक/हितसंबंध/हक्काच विरोधात/वर/संदर्भात गहाण, ऋणभार, विक्री, सामंजस्य करार, इरादा पत्र, विक्रीकरार, हस्तांतरण नियुक्ती, भाडेपट्टी, भाडेपट्टीचा करार, उप—भाडेपट्टी, उप—भाडेपट्टीचा करार, कुळ, परवाना, उप—परवान धारणाधिकार, भार, गहाण (न्याययोग्य किंवा अन्यथा), गृहीतक, हमी, तारण, भागधारक करार, भाग खरेर करार, भार, विश्वस्त, देखभाल, सुलभता, भेट, प्रलंबित दावे, विनिमय, समभाग, फायदेशीर हितसंबध ताबा, मुक्तता, त्याग, विभाजन, मुखत्यारपत्र, मृत्युपत्र, विसहत, वारसा, एफएसआय, विकास हक्क कौटंबिक व्यवस्था / तडजोड, ताबा, वितरण, आरक्षण, विकसन अधिकार, विकास व्यवस्थापन, प्रकल व्यवस्थापन, एजन्सी, संयक्त उपक्रम, संयक्त विकास, भागीदारी, एफएसआय वापर, ऋणभार, कोणत्या यायालयाचा किंवा इतर कोणत्याही वैधानिक किंवा न्यायनिवाडा करणा—या अधिका—यांचा आदेश किंव डिक्री किंवा निवाडा किंवा इतर कोणत्याही मार्गाने किंवा अन्यथा कसाही हक्क आणि/किंवा लाभ आणि किंवा शिर्षक आणि/किंवा दावा आणि/किंवा मागणी आणि/किंवा आक्षेप ("दावे") असल्यास त्यां याद्वारे **खैतान ॲण्ड कंपनी**, विकल यांना वन वर्ल्ड सेन्टर, टॉवर--१, १३वा मजला, ८४१ सेनापित बाप मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०००१३ येथे तसेच mumbai@khaitanco.com (श्री. अभिराज गांधी यांन रुक्षवेधासाठी चिन्हांकित करुन) या ईमेल वर सदर सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून **१४ (चौदा)** देवसांच्या कालावधीत आवश्यक सहाय्यक कागदोपत्रासहीत लिखीत स्वरुपात कळविणे आवश्यक आहे अन्यथा, मालमत्तेच्या संदर्भात असे कोणतेही दावे, हक्क, शिर्षक किंवा हितसंबंध अस्तित्वात नाही असे गृही धरले जाईल आणि ते दावे माफ केले आहेत किंवा सोडुन दिले आहेत आणि/किंवा ते दावे कंपनीवर बंधनक असणार नाही असे समजले जाईल आणि कंपनी त्यांना योग्य वाटेल त्या पद्धतीने मालमत्तेचा व्यवहार करु शकते

अनुसूची

पुणे जिल्हा आणि नोंदणी जिल्हातील मुळशी तालुका आणि नोंदणी उपजिल्हयामधील हिंजवडी गावा हद्दीतील हिंजवडी, पणे येथे स्थित राजीव गांधी इन्फोटेक पार्क, फेज—I मधील प्लॉट क्रमांक ९ मोजमार्प ४,८२० चौरस मिटर्स (म्हणजेच ५१,८६३.२० चौरस फुट) असलेला जमिनीचा किंवा भूभागाचा सर्व तुकड किंवा खंड **("जमीन")** तसेच त्या जमिनीवर बांधण्यात आलेले एकूण मोजमापीत ९,६२५.५३ चौरस मिटर्स बांधीव क्षेत्र (म्हणजेच १,२२,०९१.६६ चौरस फुट चार्जेबल क्षेत्र आणि ९०,९४४.१८ चौरस फुट चटः क्षेत्र) असलेले [तळ + वरचा तळ + ८ कार्यालयीन मजले + टेरेस] यांचा समावेश असलेल्या संरचनेसहीत जिमनीच्या चर्तःसीमा खालिलप्रमाणे आहेतः

पर्वेकडे वा त्या दिशेला : एमआयडीसी रोड

दक्षिणेकडे वा त्या दिशेला · फॉट कमांक / आणि फॉट कमांक ६ पश्चिमेकडे वा त्या दिशेला : प्लॉट क्रमांक पी-३४ आणि प्लॉट क्रमांक ८

उत्तरेकडे वा त्या दिशेला भाज दिनांक ६ डिसेंबर २०२४

खैतान ॲन्ड कंपनी करीत सही

अभिराज गांर्ध भागीदार

जिजामाता महिला सहकारी बँक लि., पूर्ण . वसुली विभाग- स. नं. 68, धायरेश्वर हाईटस्, धारेश्वर हॉटेल मागे, पहिला मजला सिंहगड रोड, वडगांव धायरी, पुणे- 411041. मो.: 020-24392969

* स्थावर मिळकतीच्या जाहिर लिलावाची नोंटीस *

वसुली व विक्री अधिकारी सहकारी संस्था, पुणे द्वारा जिजामाता महिला सहकारी बँक लि. वडगाव धायरी पुणे (महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 चे कलम 156 व त्याखालील नियम कं. 107 अन्वये)

वाचा : 1. जिजामाता महिला सहकारी बँक लि.पुणे या बँकेस मिळालेले वसुले दाखले

क्रमांक 1) 382 /2013-14 दि. 25/09/2013

2) 383/2013-14 दि. 25/09/2013

2. महाराष्ट्र सहकारी संस्था 107 (3) अन्वये बजावण्यात आलेली नोटीस दि.31/01/2014

ज्या अर्थी जिजामाता महिला सहकारी बँक लि.पुणे या बँकेने उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा) पुणे जिल्हा नाग सहकारी बॅक्स असोसिएशन लि. पुणे यांचेकडून महाराष्ट्र सहकारी संस्थाचा कायदा कलम 101 अन्वये वसुली दाखल 383/2013-14 दि. 25/09/2013 रोजीचा रक्कम रु. 67,30,706/- + पढील व्याज, खर्च इत्यादीचे मिळविले असुन ते बॅकेचे वसुली अधिकारी यांच्याकडे वसुलीच्या कायदेशीर कारवाईसाठी पाठविण्यात आलेले असुन ऋणको यांन महाराष्ट्र सहकारी संस्थाचा 107 (3) अन्वये मागणी नोटीसा दिनांक 31/01/2014 रोजी बजावल्या आहेत. आणि ज्याअर्थी ऋणको 1) श्रीम. धुमाळ शारदा सुखदेव, 2) श्रीम. धुमाळ ताराबाई गणपत, 3) श्रीम. धुमाळ मंदा शंकर, 4

श्रीम. धुमाळ अलका बबन, 5) श्री. धुमाळ बबन दगड्, 6) श्री. धुमाळ अतुल गणपत 7) श्री. धुमाळ अक्षय गणपत यानं दिलेल्या मुदतीत हुकूमनाम्यानुसार रकमेचा भरणा करणेत कसुर केले आहे आणि, ज्या अर्थी कर्जदार श्रीम. धुमाळ शारदा सुखदेव व इतर यांची खाली नमुद केलेली स्थावर मालमत्ता दिनां १८/03/2014 रोजी जप्त करण्यात आली असुन तसा जप्ती आदेश त्यांचेवर बजावण्यात आला आहे व त्यांच्या प्रर्त

. पंबंधितांना पाठविण्यात आलेल्या आहेत. आणि ज्या अर्थी नियम 107 (11) डी नुसार मिळकतीचा प्रत्यक्ष ताबा मा. जिल्हा दंडाधिकारी यांनी दिलेला आहे. मा. जिल्ह

इंडाधिकारी यांचे आदेशानंतर मा.कार्यकारी दंडाधिकारी तथा निवासी नायब तहसिलदार शिरूर (पुणे) यांनी दिनांक . 16/06/2017 व दि.18/07/2017 रोजी ताबा दिला आहे. ज्या अर्थी कर्जदार यांनी मागणी रकमेसुसार मुदतीत रकमेचा भरणा करण्यात कसूर केली आहे. त्यामुळे बसूली व विक्र अधिकारी यांची खात्री झाली आहे कि, जप्त मालमत्तेची नियमानुसार जाहिर लिलावाने विक्री केल्या शिवाय हुकुनाम्यानुसार

ज्या अर्थी मी श्री.शिंदे विजय पुंडलिक, वसुली व विक्री अधिकारी मला शासनाने महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कल 156 व त्याखालील नियम क्रं. 107 अन्वये प्रदान केलल्या अधिकारास अनुसरून खाली वर्णन केलेल्या मिळकतीच जाहिर लिलाव वार सोमवार दि. 06/01/2025 रोजी द. 12.30 वाजता ठेवण्यात आल्याचे घोषीत करीत आहे.

🔅 विक्री करण्यात येणाऱ्या मालमत्तेचा तपशील 🎉

अ. क्र.		स्थावर मालमत्तेचा तपशील	लिलावाचे ठिकाण, दिनांक व वेळ	मुंजर वाजवी किंमत रूपये
1	श्रीम. धुमाळ शारदा सुख्येदव, श्रीम. धुमाळ ताराबाई गणपत श्रीम. धुमाळ मंदा गंकर श्रीम. धुमाळ अलका बबन श्री. धुमाळ अतुल गणपत श्री. धुमाळ अतुल गणपत श्री. धुमाळ अक्षय गणपत मालमनाधारक मर्दा रा. मु. पो. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे-412209	मोजे रांजणगाव गणपती, ता. शिरूर जि. पुणे वेथील गट मं. 1067 मधील अंदाजे क्षेत्र 4688 ची.फुट व त्यावरील बांध्काम तठमजला 2600 ची. फुट, पहिला मजला 2600 ची. फुट, दुसरा मजला 2600 ची. फुट, दुसरा मजला 2600 ची. फुट, तिसरा मजला 2600 ची. फुट, चौथा मजला 2600 ची. फुट व पाण्याची टाकी 150 ची. फुट व्यांसी ग्रामपंचायत मिठत नंबर	धारश्वर हाटल माग, पहिला मजला	मालमत्तेचे विषयी मुल्य (Distressed Value) रुपये 1,55,76,000/- (रु.एक कोटी पंच्यावन्न लाख शहात्तर हजार फक्त)

1. प्रमाणित करण्यात येते कि, सदर मिळकतीवर अन्य कोणाचेही हक्क, हितसंबंध, गहाण, कोणताही बोज आढळून येत नाही.

2. प्रमाणित करण्यात येते की, सदर मिळकतीच्या विपत्ती मुल्यांकनास (Distressed Value) मा. जिल्ह उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे (ग्रामीण) यांनी त्यांचेकडील आदेश दि. 25/09/2024 अन्वये मंजुरी दिलेर्ल असुन सदर मिळकतीचे विपत्ती मुल्यांकन (Distressed Value) रू. 1,55,76,000/– (रू. एक कोटी पंच्यावर

3. प्रमाणित करण्यात येते कि, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम क्रं. 107 (सुधारीत) च्या (11 च्या) व (1) (VI) (a) अन्वये मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे यांचेकडील ताबा आदेश क्रमांक को–ऑप एस आर /46/2015 दि. 30/01/2017 रोजीच्या आदेशानुसार प्रत्यक्ष ताबा घेतला आहे.

कर्जदार श्रीम, धमाळ शारदा सखदेव व इतर यांचेकडन रक्कम 1,25,00,000/- मद्दल + व्याज + वसली ख अक्षरी रू.एक कोटी पंचवीस लाख मुद्दल + व्याज + वसुली खर्च) दि. 05/12/2024 अखेर बाकी असुन को खर्च, शासकीय सरचार्ज या व्यतिरिक्त लिलावासाठी होणारा खर्च कर्जदार यांचेकड्न वसुल करण्यात येईल खालील सही करणार यांचे माहितीनुसार मिळकतीवर अन्य कोणताही बोजा नाही. लिलावासाठी भाग घेण्यासाठी रूपये 1,00,000/- (रू. एक लाख फक्त) अनामत म्हणुन लिलावाच्या वेळेपुर्वी जिजामाता महिला सहकारी बँव लि.पुणे वसुली विभागात रोख अथवा बँकेच्या नावावर डिमांड ड्राफ्टद्वारे भरणा करण्यात यावा. लिलाव घेणाऱ्य व्यक्तीने लिलाव रकमेच्या 15% रक्कम त्याच दिवशी भरणे बंधनकारक राहील व उर्वरित 85 % रक्कम अधिक सेल् सर्टिफिकेट दस्त नोंदविण्याचा खर्च 30 दिवसाचे आत बँकेत जमा करावे लागतील. जाहिर लिलावाच्या अर्ट नलावाच्या वेळी वाचून दाखविण्यात येतील

् (सदर जाहिर लिलावाची नोटीस आज दि. 05/12/2024 रोजी माझी स्वाक्षरी व कार्यालयीन मुद्रांकीतास प्रसिद्ध करण्यात आली.)

(संपर्क - श्री. शिंदे विजय पुंडलिक मो.नं. 9371 052795 टेलि नं. 020-24392969) (श्री. शिंदे विजय पुंडलिक



ठिकाण : पुणे

वसली व विक्री अधिकारी महा. सह. संस्था, का. 1960 चे कलम 156 व नियम 107 अन्वये द्वारा जिजामाता महिला सहकारी बँक लि., पुण

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Nakush Shashikant Bhagwat & Mrs. Ronak Rish Shashikant Bhagwat & Mrs. Ronak Rishi Bhagwat jointly owned the property bearing Flat no s 202 & 202A in E wing on the 2nd floor in Lunkad Sky lounge Co-op. Housing Society Ltd., situated at CTS no 2108, Srnc 210 Kalyani Nagar, Lane 7, Village Yerwada Pune within the jurisdiction Sub-Registral Haveli, Pune and local limits of Pune Municipal Corporation, That, Mrs. Ronak Haveli, Pune and local limits of Pune Municipal Corporation. That, Mrs. Ronak Rishi Bhagwat gifted her share to Mr. Nakush Shashikant Bhagwat on 14th December 2012. Mr. Nakush Shashikant Bhagwat thereby become sole owner of the said flat. Mr. Nakush Shashikant Bhagwat however passed away on 28-4-2016 interstate. The said Mr. Nakush 2016 Interstate, The said Mr. Nakush Shashikant Bhagwat had no heirs except for his brother Mr. Rishiraj Shashikant Bhagwat. Mr. Rishiraj Shashikant Bhagwat. Mr. Rishiraj Shashikant Bhagwat. Mr. Rishiraj Shashikant Bhagwat his brother has made application to the society to transfer the share certificate no 126 for 5 shares numbering 626 to 630 both inclusive and the title to the aforesaid flat to his name as per prevailing bye laws of the society. The society hereby, invites claims or objections from any other claimant or claimants objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/Property of the society or any other objection of whatsoever nature should intimate the same within 30 days of publication of this notice, within 30 days of publication of this notice, with documentary proof thereof, failing which all such claims if any shall be deemed to have been waived and abandoned, and ny client shall be free to deal with the said property without any reference thereto and no claim shall be entertained thereafter. And the society shall be free to transfer the said flat and shares pertaining thereto of the above-mentioned property to the name of, Mr. Rishiraj Shashikant Bhagwat This notice is issued under bye laws and provisions of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960. within 30 days of publication of this notic Place: Pune, Dated:07/12/2024

Adv. Gouri S. Lokhande

(Ghanwat)
Office No.10, Om Ganesh Market,
Opp. Bramha Hotel Lane, Manikbaug,
Sinhagad Road,Pune – 411 051. Mob.: 9049003203

धळे महानगरपालिका, धळे बांधकाम विभाग-ई निविदा सूचना क्र. 127 सन 2024-25 मा. आयुक्त तथा प्रशासक, धुळे महानगरपालिका, धुळे हे खालील कामाकरीता ई निविदा प्रणालीद्वा (ऑनलाईन) महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडील नोंदणीकत ठेकेदार/ संस्था त्रक्तीकडून B1 पद्धतीने Percentage Rate नुसार निविदा दर मागविण्यात येत आहे. अ. कामांचे नाव अंदाजपत्रकीय क्र. रक्कम फेर निविदा 2nd Call

Construction of Sanitary Landfill and Leachate 2,73,51,220/ Collection Tank at Varkhedi Road, Dhule उपरोक्त निविदाबाबतचा सविस्तर तपशील https://mahatenders.gov.in या संकेतस्थळाव

दि. 06-12-2024, सायं. 17.05 वाजेपासून पाहावयास मिळेल सही/-जा.क्र. धुमपा/बां.वि./75/2024-25 आयुक्त तथा प्रशासक

धुळे महानगरपालिका, धुळे

फॉर्म न. १४

नियम -३३(२) पह रजि. ए.डी., दस्ती न झाल्यामुळे प्रसिद्धी करण्यात येत आहे वसली अधिकारी - १/२ चे कार्यालय

युनिट न. ३०७ ते ३१०, रा मजला, काकडे बिझ आयकॉन बिल्डींग शिवाजीनगर, पुणे - ४११००५ मागणी नोटीस

कर्ज वसुली न्यायाधिकरण पुणे

कर्ज वसुली आणि बँक्रप्सी कायदा, १९३८ च्या कलम २५ ते २८ आणि आयकर कायदा, १९६१ मधील दुसऱ्या परिशिष्टातील नियम २ अन्वये नोटीस आरसी / ३४५ / २०२१ 00-99-2028 यको बँक

विरुध्द

श्री जितेंद्र विश्वासराव चिटणीस आणि इतर

(सीडी १) श्री. जितेंद्र विश्वासराव चिटणीस

दिनांक 05/12/2024

राहणार – ३७/जी, चिदानंद सोसायटी, स. नं. १२९/९, सुस रोड, पाषाण, पूणे ४११०२१. महाराष्ट (सीडी २) सौ. विजया जितेंट चिटणीस

राहणार – ३७/जी, चिदानंद सोसायटी, स. नं. १२९/९, सूस रोड, पाषाण, पूणे

४११०२१. महाराष्ट

या नोटीसीने कळविण्यात येते की, ज्याअर्थी माननीय पीठसीन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण पूणे यांनी OA/479/2017 संबंधी **रु. ६२,५७,२१२.०० (रुपये बासष्ठ लाख सत्तावन्न हजार दोनशे बारा फक्त)** तसेच **१७/०७/२०१७** पासून राहिलेले व भविष्यातील व्याज १०.२०% दराने, संपूर्ण वसूली होईपर्यंत (एकत्र आणि स्वतंत्र) ही रक्कम आपणाकडून थकबाकी आहे व त्यामुळे ऑर्डर पांस करुन व वसुली प्रमाणपत्र जारी केले आहे.

२) आपणास वर नमूद रक्कम सदर नोटीस मिळाल्यानंतर १५ दिवसांचे आत जमा करावयार्च ., असे असे न केल्यास बँक व फायनान्शीअल इन्स्टिटय्शन यांचे कर्ज वसुली कायदा, १९९३

आणि त्यातील नियमांनसार त्याची वसली करण्यात येईल. ३) आपणाला सुनावणीच्या तारखेवेळी किंवा त्याआधी आपणाकडे असलेल्या सर्व स्थावर

मालमत्ता ॲफीडीव्हीट करुन जाहीर कराव्या लागतील.) आपणाला पदील कार्यवाही खाली सही करणार यां

सकाळी १०:३० वाजता हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, वर नमूद रक्कमेव्यतिरिक्त आपणाला खालील देणी सुद्धा द्यावयाची आहेत (अ) प्रमाणपत्र / अंमलबजावणी कारवाहीच्या या सूचनेनंतर लगेच सुरु होणाऱ्या

कालावधीसाठी देय असलेले व्याज (ब) या नोटीस आणि वॉरंटच्या सेवेच्या संदर्भात सर्व खर्च, शुल्क आणि खर्च आणि इतर प्रक्रिया आणि देय रक्कम वसूल करण्यासाठी केलेल्या इतर सर्व कार्यवाहीसाठी आलेला खर्च.

माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने दिनांक ०७/११/२०२४ रोजी दिले.

(रविकांत विनायक यादव) वसुली अधिकारी – १ कर्ज वसुली न्यायाधिकरण, पुणे

इंडियन बेंक Indian Bank ALLAHABAD इलाहाबाद

शाखाः लक्ष्मी रोड, पुणे

६१३/६१४,सेवासदन बिल्डिंग, लक्ष्मी रोड, पुणे, दूरध्वनी: ०२०–२४४५५०७९.

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी) परिशिष्ट -IV (नियम - ८(१))

ज्या अर्थी, खाली सही करणार हे इंडियन बँकेचे सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनांशियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये सक्षम अधिकारी आहेत आणि त्यांनी सिक्यूरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(१२) संबंधित कायदा ८ आणि ९ नियमानुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून **दि. १४.०५.२०२४** रोजी कर्जदार <mark>श्री. नेताजी रामराव सगरे, जामीनदार श्री. संदेश सतीश पारखे आणि श्री. श्रीनिवास</mark> डी पोतदार यांना मागणी नोटीस पाठवून त्यांचे कर्जाचे खाते असलेले लक्ष्मीरोड पुणे शाखेचे मागणी नोटीसमध्ये उल्लेखित केलेली रक्कम **रु. ९,१६,४६७.०० /– (रुपये नऊ लाख** सोळा हजार चारशे सदुसष्ठ फक्त) सदरची सूचना मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत रक्कम

कर्जदार ही रक्कम परत करू न शकल्याने कर्जदारांना आणि सामान्य जनतेला कळविण्यात येते की, खाली सही करणार यांनी उपरोक्त सेक्शन १३ (४) संबंधित कायद्यास ८ आणि ९ नियमानुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा दि. २ **डिसेंबर २०२४** रोजी ताबा घेतला आहे.

कर्जदार विशेषत्वाने आणि सर्वसामान्य जनतेला इशारा देण्यात येतो की, सदरच्या मालमत्तेबाबत कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये आणि मालमत्तेसंबंधी केलेला असा कोणत्याही प्रकारचा व्यवहार हा इंडियन बँकेला रु. ९,५०,४४९/- (रुपये नऊ लाख पन्नास हजार चारशे एक्केचाळीस फक्त) दि.०२.१२.२०२४ रोजी पुढील व्याज, शुल्क, खर्च इत्यादीं खर्चासह

सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी, उपलब्ध वेळेच्या संदर्भात कायद्याच्या कलम १३ च्या उपकलम ८ च्या तरतुदीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन:

ज्या मालमत्तेमध्ये सुरक्षितता व्याज निर्माण केले जाते त्या मालमत्तेचे विशिष्ट तपशील येथे दिले आहेत:

निवासी फ्लॅट न. क्र.२०/३/२,एस क्र.२०/३/२ए मध्ये, जमिनीचा विस्तार ९२.९३ चौ.मीटर, मुंढवा खराडी रोड, समाधान हॉटेलच्या मागे, शिंदे जगताप सोसायटी, खराडी, ता. हवेली, पुणे-४११०१४

चतु:सीमा-

पूर्व: श्री. शेख यांची मालमत्ता दक्षिण: वासुलकर यांची मालमत्ता पश्चिम: स.न. २० चा भाग उत्तर: सार्वजनिक रस्ता

दि : 0२/१२/२०२४

परत करण्यासाठी सूचना दिलेली होती.

(मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरावा)

अधिकृत अधिकारी, इंडियन बँक

पुणे ४११०४७

मंबर्ड येथील न्यायसंस्थेच्या उच्च न्यायालयात

सामान्य मूळ दिवाणी अधिकार-क्षेत्र

व्यावसायिक लवाद (एल) याचिका क्र. 7552, 2024

कंपनी अधिनियम, 1956 च्या तरतुर्दीतर्गत स्थापित कंपनी, नोंदणीकृत कार्यालय, अंजनेय को

ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., ऑर्चर्ड अव्हेन्यू, हिरानंदानी फाउंडेशन स्कूलसमोर, पवई, मुंबई

विरुद्ध

भारतीय भागीदारी अधिनियम, 1932 च्या तरतुर्दीतर्गत स्थापित भागीदारी आणि नोंदणीकृत कार्यालय

एरंडवणे शाखा, सुमा हाऊस, 94/7, डॉ. केळकर रोड, कमला नेहरू पार्क, एरंडवणे, पुणे 411004

. ज्याअर्थी, वर नमूद प्रतिवादींनी पुढीलप्रमाणे मदत व नुकसानीसाठी लवाद आणि सामंजस्य अधिनियम

1996 मधील अनुच्छेद 9 अंतर्गत व्यावसायिक लवाद याचिका (एल) क्र. 7552, 2024 दाख

ए. सद्य याचिका व लवाद प्रक्रियेची सनावणी व अंतिम निकाल. लवाद निवाडा जारी करणे प्रलंबित

ने आदेश व सूचना द्यावी ज्यात प्रतिवादी क्र.

शर्तींवर ती रक्कम काढण्याची परवानगी देण्यात यावी

करण्यास मज्जाव करणारा तात्परता आदेश द्यावा:

स्वरूपाचे इतर बोजे तयार करणे इ. चा समावेश आहे.

i) लेआउट प्लानसह विषयाधीन प्रकल्पाचे, सर्व शेरयांसह, आरंभ प्रमाणपत्र

र्. विनंती कलम (अ) ते (ई) करिता अंतरिम व तात्पुरते आदेश;

सोयीचे वाटेल तशा प्रकारच्या संरक्षणासाठी अधिक अंतरिम उपाय.

साक्षी देवेंद्र कुमार उपाध्याय, वर नमूद मुंबई येथील मुख्य न्यायाधीश.

(ii) सदर विषयाधीन प्रकल्पाचे आजतागायतचे सर्व मान्यताप्राप्त / मंजर आरखडे:

करण्याचा आदेश पारित करावाः

पूर्णतेसाठी ठोस कृती आराखडा.

तो आदेश देण्याची मागणी करण्याचा अधिकार असेल.

आज दिनांक 06 डिसेंबर, 2024 रोजीं

गाचिकाकर्त्यांचे वकील

लेंटीन चेंबर्स, दलाल स्ट्रीट

बी.खर्चांसाठी:

असताना आणि निवाडा अंमलबजावणीयोग्य झाल्यावर चार आठड्यांच्या कालावधीसाठी सद

रु. 3,81,10,728/- एवढी रकेम जमा करण्याचा आदेश देण्यात यावा आणि ही रक्कम जम

करण्यात आल्यास याचिकाकर्त्यास सदर माननीय न्यायालयास योग्य व उचित वाटेल अशा अटी व

. विनंती कलम (अ) चा पर्याय म्हणून,सद्य याचिका व लवाद प्रक्रियेची सुनावणी व अंतिम निकाल

लवाद निवाडा जारी करणे प्रलंबित असताना आणि निवाडा अंमलबजावणीयोग्य झाल्यावर चा

आठवड्यांच्या कालावधीसाठी सदर माननीय न्यायालयाने आदेश व सूचना द्यावी ज्यात प्रतिवार्द

क्र. 1 यांना सदर माननीय न्यायालय आदेश देईल त्यानुसार एकूण रु. 3,81,10,728/- (रुपये

तीन कोटी एक्क्याऐंशी लक्ष दहा हजार सातशे अठावीस फक्त) एवढ्या रकमेवरील जमा झालेल्य व्याजादाखल रू. 1.79.85.193/- (रुपये एक कोटी एकोणऐंशी लक्ष पंच्याऐंशी हजार एकरे

त्र्याण्णव फक्त) च्या एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेच्या बँक हमीच्या स्वरूपातील जामीन आणि/किंवा

प्रबंधक, मूळ न्यायशाखा, उच्च न्यायालय, मुंबई यांचे समाधान होईल असा जामीन सादर करण्याच

सी.की, सद्य याचिका व लवाद प्रक्रियेची सुनावणी व अंतिम निकाल, लवाद निवाडा जारी करणे

प्रलंबित असताना आणि निवाडा अंमलबजावणीयोग्य झाल्यावर चार आठवड्यांच्या कालावधीसाठी

सदर माननीय न्यायालयाने **दि. 7 जून, 2019** रोजीच्या करारांतर्गत (येथील प्रदर्शन ब) विषयाधीन

मालमत्ता आणि विषयाधीन प्रकल्पामधील गुणोत्तराच्या प्रमाणातील अविभाजित हिश्श्यासह

याचिकाकर्त्याच्या सदिनकेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे विक्री करणे, हस्तांतरण करणे, विल्हेवा

लावणे, बोजा तयार करणे, कुणाच्या स्वाधीन करणे, ताबा देऊ करणे किंवा इतर कोणताही व्यवहार

करणे किंवा / आणि कोणत्याही स्वरूपाचे तृतीय पक्षीय हित तयार करणे किंवा ताबा देऊ करणे इ

सद्य याचिका व लवाद प्रक्रियेची सुनावणी व अंतिम निकाल, लवाद निवाडा जारी करणे प्रलंबित

असताना आणि निवाडा अंमलबजावणीयोग्य झाल्यावर चार आठवड्यांच्या कालावधीसाठी सद

माननीय न्यायालयाने प्रतिवादी क्र. 3 बँक यांना विषयाधीन मालमत्ता व विषयाधीन प्रकल्पामधील

किंवा तिच्या कोणत्याही भागावर याचिकाकर्त्याच्या गुणोत्तराच्या प्रमाणातील अविभाजित हिश्श्याच्य

संदर्भात सर्फेसी अधिनियम 2002 अंतर्गत कोणत्याही प्रकारची पावले उचलण्यास किंवा प्रक्रिय

सुरु करण्यास मज्जाव करणारा तात्पुरता आदेश द्यावा ज्यात इतर बार्बीशिवाय विषयाधीन

मालमत्तेमधील किंवा विषयाधीन प्रकल्पामधील याचिकाकर्त्याच्या गुणोत्तराच्या प्रमाणातील

अविभाजित हिश्श्याच्या संदर्भात व्यवहार करणे,विल्हेवाट लावणे व / वा देंऊ करणे व / वा बोज

तयार करणे व / वा तृतीय पक्षाचे हित, मालकी हक्क, हितसंबंध निर्माण करणे, किंवा कोणत्याही

की, सद्य याचिका व लवाद प्रक्रियेची सुनावणी व अंतिम निकाल, लवाद निवाडा जारी करणे प्रलंबित असताना आणि निवाडा अंमलबजावणीयोग्य झाल्यावर चार आठवड्यांच्या कालावधीसाठी

सदर माननीय न्यायालयाने प्रतिवादी क्र. 1 यांना पुष्ट्यर्थ दस्तावेजांसह शपथेवर पुढील बाबी प्रकट

(iii) सर्व प्रकारे विषयाधीन प्रकल्पाच्या पूर्णत्वासह, पूर्णत्व प्रमाणपत्र / भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करणे

सी.असे इतर आणि वर्तमान प्रकरणातील तथ्य व परिस्थितीमध्ये सदर माननीय न्यायालयास योग्य व

याद्वारे आपणांस आदेश देण्यात येतो की आपण सदर समन्सच्या दिनांकापासून सात दिवसांचे आत सद

माननीय न्यायालयामध्ये स्वतः उपस्थित व्हावे किंवा आपल्या वतीने वकीलपत्र सादर करण्यार्च

व्यवस्था करावी: तसे न केल्यास हे सात दिवस लोटल्यानंतर याचिकाकर्त्याकडे माननीय न्यायालयार

विरुद्ध पक्षाच्या अनुपस्थितीत कार्यवाही करण्याची विनंती करण्याचा माननीय न्यायालयास योग्य वाटेल

... प्राद्वारे आपणांस सूचित करण्यात येते इ=की आपणासाठी अर्हता निकषांनसार राज्य कायदा सेवा

प्राधिकरण, उच्च न्यायालय कायदा सेवा समित्या, जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणे आणि तालुका कायदा

प्तेवा समित्या यांचेकडून निःशुल्क कायदाविषयक सेवा उपलब्ध आहेत आणि आपण सदर निःशुल्क

कायदाविषयक सेवा प्राप्त करण्यास पात्र असल्यास आणि त्यांचा वापर करण्याची आपली इँच्छ

असल्यास आपण वरील कायदा सेवा प्राधिकरणे/ समित्यांशी संपर्क साधू शकता.

प्रबंधक, मूळ न्यायशाखा, उच्च न्यायालय यांचेकरिता

आज दिनांक 06 डिसेंबर 2024 रोजी

आणि विषयाधीन मालमत्तेचा शांततापूर्ण ताबा सुपूर्द करणेइ. सारख्याविविध दायित्वांच्य

''विष्णु प्रसाद, कमला नेहरू पार्कजवळ, 783/बी, एरंडवणे, पुणे 411 004

कार्यालय,''विष्णु प्रसाद, कमला नेहरू पार्कजवळ, 783/बी, एरंडवणे, पुणे 411 004

अव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड

400 076.

2. श्री दीपक गगळे

3. बँक ऑफ महाराष्ट

रामदेव डेव्हलपर्स

(वर नमूद प्रतिवादी क्र. 1 व 2)

आदेश देण्यात यावा.

दीपक गुगळे

केलेली आहे:-

कर्ज खाते क्रमांक व शाखा /कर्जदार /गृहाणखतदार /

दि मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे प्रशासकीय कार्यालय : ६४७ भवानी पेठ, पुणे ४११०४२. दूरध्वनी क्रं ०२०-२६४३५००७ / २६४४,५००९ / २६४४८९९३

स्थावर मालमत्ता लिलाव विक्री नोटीस (सरफेसी ॲक्ट २००२ अंतर्गत नियम ८(६) अन्वये)

सिक्यरीटायझेशन अँड रिकन्सटक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड इंन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२, त्यासह वाचल्या जाणाऱ्या सिक्यरीटी इंटरेस्ट

(एन्फोर्समेंट) कल्स २००२ मधील कल ८(६) अनंग्रीत स्थावर मालमूना विकी नोटीस तमाम लोकांस व विशेषत : कर्जदार, सहकर्जदार आणि जामिनदारांस ज्यांचे वर्णन खालील तक्तयामध्ये केले आहे त्यांना सदर नोटीसीने कळविण्यात येते की. खाली नमद करण्य आलेल्या स्थावर मालमत्ता ज्या सरक्षित धनको यांच्याकडे गहाण आहेत आणि **दि मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे** (सुरक्षित धनको) यांचे अधिकृत अधिकारी यांनी सदर मालमत्तांचा प्रत्यक्ष ताबा घेतला असून दि मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे यांना खाली नमुद केलेल्या कर्जदार आणि जामीनदारांकडून येणे असलेली रक्कम वसूल करण्यासाठी सदर मालमत्ताची **'' जसे आहे तसे , जिथे आहे तिथे व जशी आहे त्या स्थितीत''** या तत्वावर खाली नमुद केलेल्या तारखेला विक्री करण्यात येणार आहे. राखीव किमेत आणि बयाण रक्कम खाली नमद करण्यात आली आहे

जामीनदार यांचे नाव व पत्ता	यण रक्कम तपशाल		ताबा दिनांक	दिनांक	वेळ	
कर्ज खाते क्रमांक हायपो गुडस- १५५१ येरवडा शाखा १. श्री. अभिजीत चंद्रकांत जवारे (कर्जदार व गहाणखतदार)	दि. ३१/०७/२०२३ रोजी येणे रक्कम रूपये ७,०९,३३,७४२/– (अक्षरी सात कोटी नऊ लाख				सकाळी	
पता : सर्व्हें नं २८१ हिस्सा नं ३/७/१/१ साठे वस्ती, धानोरी रोड, लोहगाव, पुणे ४१९०४७ २. श्री. विकास बबन मोझे (जामिनदार व गहाणखतदार)	तेहतीस हजार सातशे बेचाळीस र अधिक ०१/०८/२०२३ पा व्याज + दंड आकारणी + खर्च इ	रूपये फक्त) स्तूनचे	२४ ऑगस्ट २०२२	२३ डिसेंबर २०२४	११:०० ते दुपारी ०१:००	
पत्ता : सर्व्हें नं २८२ हिस्सा न ३/१/३ साठे वस्ती, डॉ.पाटील क्लिनिक जवळ, धानोरी रोड, लोहगाव, पुणे ४११०४७	रिझर्व्ह किंमत (राखीव किंमत)	बयाण	॥ रक्कम		न्ती संदर्भात स्कीय देणी	
३. श्री. बबन लक्ष्मण मोझे (जामिनदार व गहाणखतदार) पत्ता : सर्व्हे नं २८२ हिस्सा नं ३/१/३ साठे वस्ती, डॉ. पाटील क्लिनिक जवळ, धानोरी रोड, लोहगाव, पुणे ४११०४७ ४. श्री. चंद्रकांत शामराव जवारे (जामिनदार व गहाणखतदार)	रक्कम रूपये १,२७,६४,०४१/- (अक्षरी एक कोटी सतावीस लाख चौसष्ट हजार एक्केचाळीस फक्त)	रक्कम रूपये १२,७६,४०४/– (अक्षरी बारा लाख		मा	माहीत नाही	
पत्ता : सव्हें नं २८१ हिस्सा नं ३/७/१/१ साठे वस्ती, धानोरी रोड, लोहगाव,			ार हजार : रूपये फक्त)			

मौजे लोहगाव तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील स.नं २७२, हिस्सा नं ३/१/२ यासी क्षेत्र २ आर म्हणजेच २००० चौ. फुट म्हणजेच १८५.८७ चौ.मी आणि स.नं २७२, हिस्सा 3/१/3 यासी क्षेत्र 3 आर म्हणजेच ३००० चौ. फुट म्हणजेच २७८.८१ चौ.मी दोन्ही मिळकतीवर बांधण्यात आलेली इमारती मधील पहिला + दूसऱ्या मजल्यावरील प्लॅट न ११, १२, २०, २१ यासी क्षेत्र प्रत्येकी फ्लॅट ७७५ चौ.फुट (एकूण ३१०० चौ. फुट) आणि पहिला + तिसऱ्या मजल्यावरील प्लॅट न १३,२५,२६ यासी क्षेत्र प्रत्येकी फ्लॅट ३८३ चौ. फुट (एकूण 998९ चौ. फुट) आणि दसरा + तिसऱ्या मजल्यावरील प्लॅट नं १९,२४ यासी क्षेत्र प्रत्येकी फ्लॅट ४०३ चौ. फुट (एकूण ८०६ चौ. फुट) ही मिळकत.

अधिकृत अधिकारी यांच्याशी संपर्क साधन्यासाठी नाव व मोबाईल नं : श्री मोहम्मद रफिक मो.नं ९८२२७८३८२८ -: अटी व शर्ती :-वरील प्रमाणे नमुद केलेली स्थावर मिळकत ही **''जसे आहे तसे . जिथे आहे तिथे व जशी आहे त्या स्थितीत''** या तत्वावर विक्री केली जाईल

टेंडर दाखल करण्यापुर्वी अधिकृत अधिकारी यांच्याशी सदर मिळकतीचे मालकी हक, टायटल व देयेक इ.संदर्भात शहानिशा करून घेण्याची जबाबदारी खरेदीदार यांची राहील व

नंतर याबाबत कुठल्याही प्रकारच्या तक्रारीची नोंद घेतली जाणार नाही. इच्छुक खातेदार यांनी अर्जा सोबत केवायसी स्वसाक्षांकित कागदपत्रांसह आपले टेंडर / ऑफर्स बयाणा रक्कमेचे पे ऑर्डर / डीडी सह दि मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे या नावाने काढून वरील पत्यावर दि २१/१२/२०२४ रोजी पोहचेल असे पाठविण्यात यावे.

रिझर्व्ह किंमतीपेक्षा कमी किंमतीला आलेले टेंडर्स / ऑफर्स विचारात घेतले जाणार नाही. इच्धुक खातेदार यांनी आपले टेंडर / ऑफर्स बयाणा रक्कमेसह सीलबंद पाकीटात घालून व पाकीटावर **श्री. विकास बबन मोझे आणि श्री. बबन लक्ष्मण मोझे** यांच्या मिळकतीचे खरेदीसाठी टेंडर असे स्पष्ट नमूद करावे.

विक्री कार्यवाहीतील स्थावर मिळकतीबाबत आवश्यक ते स्टॅम्प डयुटी / इतर चार्जेस / ट्रान्सफर आणि रजिस्ट्रेशन चार्जेस, फिज, टीडीएस, जीएसटी, टीसीएस ई सर्व नियमानुसार व वेळोवेळी होणा-या बदलानसार खरेदीदारास करावा लागेल.

सर्व टेंडर / ऑफर्स उघडल्या नंतर संभाव्य बोलीदारांना आपापल्या बोली वाढविण्याची संधी देण्यात येईल. बोली हस्तांतर करता येणार नाही. विक्री कार्यवाहीतील ज्या बोलीदाराची बोली सर्वात जास्त आहे अशा कायम केलेल्या बोलीदाराने २५ %ंरक्रमेची (त्याच्या बोलीच्या) पुर्तता पुढील १ दिवसाच्या कार्यालयीन वेळेर

करणे आवश्यक आहे. सदर रक्कमेमध्ये त्याने भरलेल्या बयाणा रक्कमेचा अंतर्भाव करण्यात येईल. सदर रक्कम दि मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे यांच्या नावाने डी.डी / पे आर्डर द्वारे अदा करू शकता. सदर २५ % रकमेची पूर्तता बोलीदाराकडून दिलेल्या मुदतीत न झाल्यास त्यांनी 'मरलेली बयाणा रक्कम कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता जह विक्री रकमेच्या २५% रकमेचा भरणा केल्यानंतर व अधिकृत अधिकारी यांनी विक्री कायम केल्यानंतर उर्वरीत ७५% रक्कम पृढील १५ दिवसांत कार्यालयीन वेळेत भरणे बंधनकारक

राहील. जर सदरचा भरणा सदर मुदतीत केला नाही तर भरलेली २५% रक्कम पूर्व सूचना न देता जप्त करण्यात येईल व सदर मिळकतीची विक्री कारवाई पुन्हा करण्यात येईल. मालमत्तेच्या पाहणीसाठी बँकेच्या अधिकृत अधिकाऱ्यांच्या पर्व परवानगीने. 90. सदर लिलावाच्या टेंडर / ऑफर्स स्विकारणे न स्विकारणे, लिलाव कायम करणे, पुढे ढकलणे, रद्द करणे व इतर सर्व हक्क कोणतेही कारण न देता अधिकृत अधिकारी यांचे राहील.

११. विक्री / लिलावाच्या तपशीलवार अटी व शर्ती लिलावाच्या वेळी व लिलावाच्या ठिकाणी वाचण्यात येतील. १२. कर्जदार / सह कर्जदार / जामीनदार यांना या नोटीसद्वारे सूचना देण्यात येते कि , त्यांनी बोली उघडण्याच्या तारखेपुर्वी बँकेला येणे असलेली सर्व रक्कम भरावी, अन्यथा सुरक्षित

मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री करण्यात येईल आणि जर काही उर्वरित रक्कम असल्यास आपल्याकडून त्याची व्याज व खर्चासह वसुली करण्यात येईल. तसेच हि सुचना सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ मधील रूल ८(६) सह वाचलेल्या नियम अंतर्गत कर्जदार / सह कर्जदार / जामीनदार विक्री नोटीस समजावी. दिनांक : ०६/१२/२०२४ श्री मोहम्मद रफिक, अधिकृत अधिकारी ठिकाण : पणे दि मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे



....याचिकाकरत

....प्रतिवादी

कमिन्स इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: कमिन्स इंडिया ऑफिस कॅम्पस, टॉवर ए. ५वा मजला, सर्वे नं. २१, बालेवाडी, पुणे ४११ ०४५, महाराष्ट्र, इंडिया (सी.आय.एन.: L29112PN1962PLC012276) दूरध्वनी: (०२०) ६७०६७००० फॅक्स: (०२०) ६७०६७०१५ वेबसाईट : www.cumminsindia.com ई-मेल: cil.investors@cummins.com

पोस्टल मतपत्रिकेची सूचना आणि ई-मतदानाची माहिती कंपनी कायदा, २०१३ चे कलम ११० आणि कलम १०८ व त्या अंतर्गत केलेल्या नियमानुसा

आणि कॉपॉरेट कामकाज मंत्रालयाद्वारे (एमसीए) दि. १९ सप्टेंबर, २०२४ रोजी अधिसूचित सर्वसाधारण परिपत्रक क्र. ०९/२०२४ व या संदर्भात जारी करण्यात आलेली इतर परिपत्रके यांसा आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळद्वारा दि. ०३ ऑक्टोबर, २०२४ रोजी जारी SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 (यापुढे एकत्रितपणे "परिपत्रके" असे संबोधले जाईल) अनुसार, सभासदांना याद्वारे असे सुचित करण्यात येत आहे की कमिन्स इंडिया लिमिटेड (कंपनी). टपाली मतदान नोटिसमध्ये (नोटिस) नमद विषयांवर केवळ दरस्थ ई-मतदानाच्या माध्यमातून सभासदांची मंजूरी प्राप्त करून घेण्याचा प्रस्ताव ठेवत आहे.

वरील नमुद परिपत्रकांनुसार, टपाली मतदानाची नोटिस, ज्यामध्ये ठराव व त्याबरोबर त्या संदर्भातील स्पष्टीकरण देणारी निवेदन पाठविण्याची प्रक्रिया कंपनीने गुरुवार, दि. ०५ डिसेंबर, २०२४ रोजी केवळ डलेक्टॉनिक पद्धतीने शक्रवार, दि. २९ नोव्हेंबर, २०२४ ("कट–ऑफ तारीख") पर्यंत कंपनीच्या नोंदणीकृत सभासदांच्या नोंदणीकृत ई-मेल पत्त्यांवर पाठवून पूर्ण केली आहे. सदर टपाली मतदानाची नोटिस कंपनीच्या वेबसाईटवर www.cumminsindia.com येथे आणि कंपनीचे रोअर्स सूचीबद्ध असलेल्या बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com येथे आणि कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट असलेल्या लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (इन्स्टा व्होट) यांच्या अशी व्यक्ती जिचे नाव कट-ऑफ तारीखेपर्यंत कंपनीच्या सभासदांच्या रजिस्टरमध्ये नोंदलेले आहे

आणि / किंवा डिपॉझिटरीकडे लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंदलेले आहे. त्यांनाच केवळ दुरस्थ ई-मतदानाच्या माध्यमातुन मतदान करता येईल. जी व्यक्ती कट-ऑफ तारीखेरोजी कंपनीची सभासद नाही तिने ही नोटिस फक्त माहितीसाठी आहे असे समजावे कृपया नोंद घ्या की, नमूद परिपत्रकांनुसार, सभासदांना छापील टपाली मतदानाच्या नोटिससह टपाली

मतदानाचा फॉर्म आणि प्रि-पेड बिझनेस रिप्लाय एनव्हलप पाठविले जाणार नाही. सभासदांनी त्यांची स्वीकृती किंवा अस्वीकृती केवळ दूरस्थ ई-मतदानाच्या माध्यमातूनच कळवायची आहे.

ई-मतदानासाठी सूचनाः

ई-मतदान सुरू होण्याची वेळ

पालन करणे आवश्यक आहे

सभासदांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करता यावे यासाठी दूरस्थ ई-मतदानाची सुविधा कंपनीने त्यांचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट ('आरटीए') असलेल्या लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (इन्स्टा व्होट) यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. सभासद त्यांचे मत पुढील दुरस्थ ई-मतदान मुदतीत देऊ शकतात -

ः सोमवार, ०९ डिसेंबर, २०२४ रोजी

सायंकाळी ५:०० वाजता

सकाळी ९:०० वाजता ई-मतदान संपण्याची वेळ मंगळवार, ०७ जानेवारी, २०२५ रोजी

वरील तारीख आणि वेळेनंतर दूरस्थ ई-मतदान करण्यास परवानगी दिली जाणार नाही. दूरस्थ ई-मतदानासाठी आवश्यक असलेल्या सूचना टपाली मतदानाच्या नोटिसमध्ये नमूद करण्यात आल्या

ई-मेल पत्ते आणि इतर केवायसी तपशील नोंदविण्याची पद्धतः ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते आणि इतर केवायसी तपशील नोंदिवलेले नाहीत त्यांनी पुढील प्रक्रियेचे

• कागदोपत्री स्वरूपातील शेअर्स – आरटीए कडे 'फॉर्म आयएसआर १' पर्ण भरून त्याबरोबर संबंधित कागदपत्रे पाठवावीत (कपया तपशीलवार सचनांमधील केवायसी तपशील अद्ययावत करण्यासंबंधित पोस्टल मतपत्रिकेची नोट क्र. सी (७) पहावी)

डीमॅट स्वरुपातील रोअर्स - संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटरी ("डीपी") संपर्क साधून डीमॅट खात्यात त्यांनी सुचिवलेल्या पद्धतीने ई-मेल पत्ता, मोबाईल नंबर आणि इतर केवायसी तपशीलाची

टपाली मतदानाद्वारे दूरस्थ ई-मतदान प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी कंपनी सचिव मे. लड्डा भुतडा आणि असोसिएट्सचे भागीदार श्री. प्रमोदकुमार लड्डा (सभासदत्व क्र एफसीएस ७३२६ आणि सीपी क्र. ८००६) यांची परीनिरीक्षक म्हणून नेमणुक केलेली आहे. ई-मतदानाचा निकाल परीनिरीक्षकांच्या अहवालासह कंपनीच्या वेबसाईटवर www.cumminsindia. com येथे आणि कंपनीचे रोअर्स सूचीबद्ध असलेल्या बीएसई लिमिटेड आणि नॅरानल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia. com येथे गुरुवार, दि. ०९ जानेवारी, २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजता प्रकाशित केला

ई-मतदान सुविधेबाबत कोणतेही प्रश्न वा अडचणी असल्यास https://instavote.linkintime.co.in येथे हेल्प सेक्शनमध्ये उपलब्ध असलेले frequently asked questions आणि ई-मतदान मॅन्युअलचा (हेल्प टॅबमध्ये) संदर्भ घ्यावा. दूरस्थ ई-मतदान संदर्भातील कोणत्याही तकारी. श्री आशिष उपाध्याय. लिंक इनटाइम प्रायव्हेट लिमिटेड. (INSTAVOTE) या हेल्पडेस्क ईमेल आयडी: enotices@linkintime.co.in वर पाठवू शकता किंवा ०२२-४९१८६००० या टेलीफोन क्रमांकावर संपर्क साधू शकता. तसेच कंपनीच्या कंपनी सेक्रेटरी श्रीमती विनया जोशी यांना देखील cil.investors@cummins.com या ई-मेल पत्त्यावर तक्रार करु शकता.

डीमॅट स्वरुपातील शेअर्स असलेल्या वैयक्तिक भागधारकांना लॉगिन संदर्भात कोणत्याही तांत्रिक अडचणी आल्यास त्यांनी (१) एनएसडीएल ला evoting@nsdl.co.in या ई-मेल पत्त्यावर विनंती पाठवन किंवा टोल फ्री क्रमांक ०२२ - ४८८६७००० व ०२२ - २४९९७००० वर संपर्क साधावा, (२) सीडीएसएल ला <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> या ई–मेल पत्त्यावर विनंती पाठवून किंवा १८०० २२ ५५ ३३ वर संपर्क साधावा.

> कमिन्स इंडिया लिमिटेड करिता विनया अ. जोशी कंपनी सेक्रेटरी आणि कंप्लायन्स ऑफिसर

दिनांकः ०५ डिसेंबर, २०२४